

५०% महागाई भत्याचे/महागाई वाढीचे सेवानिवृत्ति लाभांच्या प्रयोजनासाठी विलीनीकरण.

स्पष्टीकरण

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक:सेनिवे १००७/ ३६ / सेवा-४,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक १८ फेब्रुवारी २००८

परिपत्रक

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक:सेनिवे १००४/१८५/सेवा ४, दिनांक २० जुलै २००४ अन्वये १ ऑगस्ट २००४ पासून मूळ वेतनाच्या/मूळ निवृत्तीवेतनाच्या ५०% एवढा महागाई भत्ता/महागाई वाढ मूळ वेतनात/विद्यमान निवृत्तीवेतनात/कुटूंब निवृत्तीवेतनात विलीन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

२. वरील आदेशांच्या संदर्भात शासन असा खुलासा करीत आहे की, जे शासकीय कर्मचारी शासन सेवेत कार्यरत असून (अनुकंपा नियुक्तीसह) कुटूंब निवृत्तीवेतन घेत आहेत अशा कर्मचाऱ्यांना कुटूंब निवृत्तीवेतनावर महागाई वाढ अनुज्ञेय नसल्यामुळे त्यांच्या सेवेच्या कालावधीत दि.१.८.२००४ पासून देण्यात आलेला कुटूंब निवृत्तीवेतनाच्या ५०% ओवढ्या महागाई वाढीचे विलीनीकरण कुटूंब निवृत्तीवेतनात करण्याबाबतचा लाभ त्यांना अनुज्ञेय ठरणार नाही."

३. वरील स्पष्टीकरण, जिल्हा परिषदा तसेच ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू आहे, अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यार्पीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यार्पीठे यामधील सेवेत कार्यरत असलेल्या (अनुकंपा नियुक्तीसह) व कुटूंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत योग्य त्या फेरफारासंह, लागू ठरेल.

४. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २००८०२२०१२१४१२०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**उषा प्र. महाजन
शासनाच्या उपसचिव.**

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१२५प्रती),
महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१२५ प्रती),
महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख, सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती), सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती), सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष (प्रत्येकी ५ प्रती),

महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),
 अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (२५ प्रती),
 संचालक, माहिती व जलसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई, (५०० प्रती)
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),
 उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),
 वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती), राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्रांचे सचिव,
 उप मुख्य मंत्रांचे सचिव,
 सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
 *प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
 *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.३ व ४,
 मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
 अधिदान व लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,
 मंत्रालयातील सर्व विभाग,
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोर्पनिक्स रोड, नवी दिल्ली,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
 तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
 संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
 शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दक्षिण/उत्तर/पश्चिम, सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती),
 सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),
 कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती),
 कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),
 कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
 कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),
 ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),
 शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
 उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
 कृषि व पशुसंवर्धन, दुर्घ व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),
 वित्त विभागातील सर्व कार्यासने,
 निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.

***पत्राद्वारे.**